

मराठी भाषा परीक्षा विहित  
कालावधी मोजण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : मभाप १०८६/२६६६/प्र. २५४/८६/२०,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,  
दिनांक : १२ नोव्हेंबर, १९८६.

संदर्भ :- १] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मभाप १५६७/  
१७२९/म, दिनांक ३ ऑगस्ट १९६७.  
२] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मभाप १५६९/  
२०१९०/म, दिनांक २१ जून १९६९.

निर्णय :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: मभाप १५६७/१७२९/म,  
दिनांक ३ ऑगस्ट, १९६७ व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: मभाप  
१५६९/२०१९०/म, दिनांक २१ जून १९६९ अनुसार अनुक्रमे राजपत्रित व अराजपत्रित  
कर्मचा-यांचे नियुक्तीच्या दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांत निम्नस्तर परीक्षा  
व सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांत उच्चस्तर परीक्षा  
उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा कालावधी मोजताना कर्मचा-यांच्या नियुक्तीचा  
दिनांक, त्याच्या शासन सेवेतील प्रवेशाचा दिनांक समजावयाचा अथवा ज्या दिवशी  
त्याची सेवा नियमित होईल तो दिनांक समजावयाचा हा प्रश्न शासनाच्या  
विवाराधीन होता. शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, मराठी भाषा  
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विहित कालावधी ज्या दिवशी सेवा नियमित  
झाल्याचे आदेश निर्गमित झाले असतील त्या दिनांकापासून मोजण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

*(Signature)*

[ वि. गो. पांध्ये ]  
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १] राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई,
- २] मुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३] राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक, राजभवन, मुंबई,
- ४] सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वोप सहायक,
- ५] प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई [पत्राने].

कृ: मा: प.

- ६] प्रबंधक, उच्च न्यायालय, अपतैलि शाखा, मुंबई [पत्राने],
- ७] प्रबंधक, लोक आयुक्त/उप लोक आयुक्त, मुंबई [पत्राने],
- ८] सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ, सचिवालय, नवीन विधान भवन, मुंबई,
- ९] महालेखापाल, महाराष्ट्र-२, मुंबई,
- १०] महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,
- ११] अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १२] निवासी लेखा परोडा अधिकारी, मुंबई,
- १३] भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- १४] सर्व मंत्रालयीन विभाग,
- १५] सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व महामंडळे, मंडळे,
- १६] प्राधिकरणे, महानगरपालिका, नगर परिषदा, सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागाध्यक्ष व कार्यालय प्रमुख,
- १६] सामान्य प्रशासन विभाग [कार्यासन १२ व १३],  
निवड फाईल [२ प्रती ].